UTIQUE ENTERPRISES LIMITED

Regd. Office: 603 Lodha Supremus, 453 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 CIN: L52100MH1985PLC037767

Tel.: 91+22-4619 8172 Email: info@utique.in / www.utique.in

(₹ in Lakh, except per share data)								
	Q	uarter Ende	d	Nine Months Ended Year En				
Particulars	31-12-2023 Unaudited	30-09-2023 Unaudited	31-12-2022 Unaudited	31-12-2023 Unaudited	31-12-2022 Unaudited	31-03-2023 Audited		
Total Revenue / Income from Operations	1,959.08	1,774.66	994.46	6,987.64	4,166.80	6,309.66		
Net Profit / (Loss) for the period before Tax	16.41	86.69	27.82	110.22	94.80	95.23		
Net Profit / (Loss) for the period after Tax	(41.63)	64.84	86.96	28.32	24.15	61.81		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income								
(after Tax)]	137.09	(2.66)	(2.37)	349.78	(457.16)	(186.59)		
Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10 per share)	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01		
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)	-	-	-	-	-	1,274.04		
Earnings Per Share (EPS) (Face Value of Rs.10 each) (not annualized)								
1. Basic: 2. Diluted:	(0.07) (0.07)	0.12 0.12	0.16 0.16	0.05 0.05	0.04 0.04	0.11 0.11		

Notes:

 The figures for the previous period/year have been reworked/regrouped, wherever necessary, to make them comparable. 2. The Company is in the business of general trading of precious metal and trading in derivatives on recognized exchanges and as such there are no separate reportable segments as per Indian Accounting Standard "Operating Segments" (Ind AS 109). 3.The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meetings held on February 7, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid Results

Place: Mumba Date: February 7, 2024 For and on behalf of the Board of Directors J. R. K. Sarma **Executive Director**

SHERATON PROPERTIES & FINANCE LIMITED

CIN - L45202MH1985PLC036920 Regd. Office: 301 and 302, 3rd Floor, Peninsula Heights, C.D Barfiwala Road, Andheri (West), Mumbai-400 058 Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 3157 DECEMBER 2023

E-mail: sheratonproperties@gmail.com • Website: www.sheratonp

			(₹ in Lakhs) (Except E	Earning Per Share)
		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
Sr. No.	PARTICULARS	31-12-2023	31-12-2023	31-12-2022
NO.		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations (Net)	183.69	2,237.87	118.34
2.	Net Profit / (Loss) for the Period			
	(before Tax and Extraordinary items)	179.77	2,223.72	114.60
3.	Net Profit / (Loss) for the Period before Tax			
	(after Extraordinary items)	179.77	2,223.72	114.60
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax			
	(after Extraordinary items)	134.65	1,664.14	85.78
5.	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit for the period (after tax) and			
	other Comprehensive Income (after tax)]	2,478.62	8,179.47	(1,014.41)
6.	Paid-up equity share capital (Face value of ₹10/- each)	120.00	120.00	120.00
7.	Reserves excluding revaluation reserves			
	(as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8.	Earnings per share (of ₹10/- each) (not annualised)			
	Basic & Diluted	11.22	1 38.68	7 .15

- . The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results of the Company for the Third Quarter and Nine months ended 31" December, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine months ended Results of the Company are posted on Company's website (www.sheratonproperties.in) and on the Stock Exchange website (www.beindia.com) where the Company's shares are listed.
- The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 08th February,2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For Sheraton Properties & Finance Limited

Aditya Santosh Srivastava

Chairperson DIN:07250865

Place: Mumbai Date: 08th February, 2024

Willey.

MAHARASHTRA INDUSTRIAL **DEVELOPMENT CORPORATION**

(A Government of Maharashtra Undertaking)

E Tender Notice No. 140/2023-2024 (Mumbai)

E Tenders are invited for below work from registered contractors.

Sr. No.	Name of Work	Estimated Cos
1.	Khardi Industrial Area Providing	₹
	Power Supply Arrangement & pumping machinery at Birwadi Jackwell for	
	Khardi Industrial Area.	

Lote Parshuram Indl. Area..... EDS at Lote Parshuram Indl. Area.. 17,27,60,893.00 Replacement of badly damaged 630mm Dia HDPE Effluent Disposal Pipeline from CETP's Outlet to Creek and construction of temporary approach roads in Kotawali

The blank tender forms for above works will be available from 09/02/2023 to 23/02/2024 on MIDC's Website http://www.midcindia.org.

Interested agencies may upload their queries before 14/02/2024 on website of MIDC. Answers to the queries / MIDC Clarification will be available from 16/02/2024 on Website of MIDC.

> IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ADMIRALTY AND VICE ADMIRALTY JURISDICTION INTERIM APPLICATION (L) NO.40899 OF 2022

ADMIRALTY SUIT NO.10 OF 2015 The Board of Mumbai Port Authority

M.V. Kamal XXXIV and Ors.

NOTICE IS HEREBY GIVEN THAT The vessel M.V. Kamal XXXIV was sold on 21st October, 2022 by an Order of the High Court of Judicature at Bombay in an auction in rem initiated against the Vessel in Admiralty Suit No.10 of 2015.

The gross proceeds amounting to Rs. 66.00.000/- (Rupees Sixty Six Lakhs only) in respect of the vessel M.V. Kamal XXXIV has been received by the office of the Sheriff of Mumbai and after deducting the Sheriff's expenses as per the orders of the Hon'ble High Court, Bombay, an amount of Rs. 62,11,606/-(Rupees Sixty Two Lakhs Eleven Thousand Six Hundred Six only) has been transferred to the office of the Prothonotary and Senior Master, High Court (Original Side), High Court

The order of priority of the claims against the sale proceeds of the defendant vessel will be determined only after expiration of a period 90 days from the date of publication of notice.

Any person having a claim against the vessel M.V. Kamal XXXIV or the proceeds of the sale thereof on which he intends to proceed to judgment, contemplated in Rules 1087 and 1088 of the High Court (Original Side) Rules, shall file a suit to prove his claim before the expiration of the aforesaid period in the office of the Hon'ble Prothonotary and Senior Master, High Court (Original Side), Hon'ble High Court, Bombay under intimation to the C.S. Department, High Court (Original Side) Bombay and to the office of the Sheriff of Mumbai. Old Secretariat Building, (City Civil Court Bldg.,), K.B. Patil Marg, Mumbai - 400 032

Dated this 7th day of February, 2024.

Deputy Sheriff of Mumbai

Lost / Misplaced

This is to inform you that from the premises of Swapna akar Cop. Op. Housing Society, Prabhadevi, the Certificate of Incorporation (Registration) is misplaced. Anyone finds the same is requested to call us on following numbers Keny 9821011404 🚡

Joglekar 9769981696

MAHALAXMI SEAMLESS LIMITED PIPENAGAR (SUKELI) VIA NAGOTHANE, TALUKA ROHA, DIST RAIGAD, Maharashtra-402126 CIN: L93000MH1991PLC061347; Email Id :investors@mahatubes.com								
Particulars	3 Months	s Ended (in lacs)	Nine Months					
	31" Dec-2023	31 th Dec-2022	31 th Dec-2023					
(Refer Notes Below)	(Unudited)	(Unudited)	(Unudited)					
Total Income From Operation	47.33	46.99	139.99					
Net Profit /(Loss) From Ordinary	4.42	7.31	(140.85)					
Activities After tax								
Net Profit /(Loss) for the period after tax	2.98	7.31	(145.38)					
(after extraordinary item)								
Equity Share Capital (Rs.10/-Per Share)	528.14	528.14	528.14					
Earnings per equity share								
(1) Basic	0.06	0.14	(2.75)					
(2) Diluted	0.06	0.14	(2.75)					
ote: The above is an extract of detailed format of Quartely Result filed with the stock exchanges under								

Vote: The above is an extract of detailed format of Quartely Hesult filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements), Regulations, 2015, the full formet of the quarterly results are available on the stock exchange website.(URL of the filing) For Mahalaxmi Seamless Ltd.

Place : Mumb Managing Director DIN:00114795 Date: 08/02/2024

hp

HP Adhesives Limited

Registered Office: 11 Unique House, Chakala Cross Road, Chakala, Andheri East, Mumbai 400099. Corporate Office: 501, 5th Floor, C Wing, Business Square, Chakala, Andheri East, Mumbai 400093. Website: www.hpadhesives.com, Email: investors@hpadhesives.com, Tel.: 022 6819 6300 CIN: L24304MH2019PLC325019

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

	(Rs. In Lakhs)							
Sr.		0	Quarter Ended			Nine Months Ended		
No.		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	5,537.20	6,341.14	5,556.33	17,909.00	17,748.05	23,593.06	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	710.91	686.74	468.56	1,983.47	1,010.31	1,640.90	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	710.91	709.14	398.23	2,005.86	876.20	1,503.36	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	520.52	524.27	310.46	1,496.12	698.75	1,085.81	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	524.27	528.82	317.71	1,506.65	720.50	1,094.89	
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 2/- per equity share) (Refer point 4 of Notes)	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						12,991.33	
8	Earning Per Share (Face value ₹ 2/- per equity share) not annualised (Refer point 4 of Notes)							
П	Basic in ₹	0.57	0.57	0.34	1.63	0.76	1.18	
Ш	Diluted in ₹	0.57	0.57	0.34	1.63	0.76	1.18	
1	Notes							

The above is an extract of the detailed format of financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the

- $Stock \, Exchange \, websites \, (\underline{www.bseindia.com} \, and \, \underline{www.nseindia.com}) \, and \, the \, company's \, website \, (\underline{www.hpadhesives.com}).$ The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on February 7, 2024.
- The limited review as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015 has been completed by the Auditor of the Company.
- At the Annual General Meeting (AGM) of the members of the Company held on September 29, 2023, the shareholders of the Company approved sub-division of one (1) equity share having face value of Rs. 10/- (Rupees Ten only) fully into five (5) equity shares having face value of Rs. 2/- (Rupees Two only) each. Subsequent to quarter ended Sept 30, 2023, this subdivision has come into effect from November 09, 2023 (record date). However, the basic & diluted Earnings Per Share (EPS) of the current quarter and all comparative periods presented have been re-calculated based on number of outstanding shares in respective periods, as increased by sub-divison of shares.

For HP Adhesives Limited Karan Haresh Motwani

Place: Mumbai Date: 07.02.2024 Managing Director DIN: 02650089



PATANJALI FOODS LIMITED

(Formerly known as Ruchi Soya Industries Limited) CIN: L15140MH1986PLC038536 Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai -21

Unaudited Statement of Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023

		STANDALONE							
S. No.	Particulars	-	Quarter Ended	ı	Nine Mon	Year Ended			
NO.		31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)		
1	Total Income from Operations	7,91,070.23	7,82,188.84	7,92,664.02	23,49,969.16	23,65,173.20	31,52,465.60		
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	30,578.74	33,507.71	34,346.53	76,036.69	82,957.14	1,17,896.13		
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	30,578.74	33,507.71	34,346.53	76,036.69	82,957.14	1,17,896.13		
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	21,654.15	25,453.89	26,918.81	55,883.15	62,273.32	88,644.11		
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	21,062.47	26,659.26	26,721.56	56,562.22		88,204.81		
6	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as								
	shown in the Audited Balance Sheet of the								
	previous year	-	-	-	-	-	9,77,418.30		
8a.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (before								
	extraordinay and exceptional items)-	-					:		
	1. Basic :	5.98*	7.03*	7.46*	15.44*		24.54		
.	2. Diluted :	5.98*	7.03*	7.46*	15.44*	17.25*	24.54		
8b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (bafter								
	extraordinay and exceptional items)-	5 00±	7.00+	7.40*	45 44+	47.05*	04.5		
	1. Basic :	5.98*	7.03*	7.46*	15.44*	17.25*	24.54		
	2. Diluted :	5.98*	7.03*	7.46*	15.44*	17.25*	24.54		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company- www.patanjalifoods.com and on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com

Place: Haridwar Date: February 08, 2024

PUBLIC NOTICE

Saifee Hospital will be discarding slides and blocks pertaining to all

histopathological specimens

processed and reported between

January 2013 to December 2013

Patient interested to claim the same

can do so after making a formal request to Histopathology

Department within 15 days of publication of the advertisement. Saifee Hospital: 15/17, Maharshi Karve Road, Mumbai 400 004.

PUBLIC NOTICE This is to hereby give notice to the public at large that one of our flat owners Ms Parul N Soman has approached the Managing Committee of the society to transfer the shares pertaining to flat no 1003, 10th floor, admeasuring 660 sq. ft. carpets in the building knowr

Madhushree CHSL, Off Aarey Road

Goregaon East, Mumbai 400063

erstwhile held by her with her late

nusband Mr Nitin Natwarlal Somani

to her sole name, upon death of joint

holder of the flat i.e. her husband

If any person, institution, society or

organisation has share, right, title or

interest of any nature whatsoever in

the said flat, shares and the Share

Certificate, the same may be notified

to the undersigned in writing along

with supporting documents within

days of publication of this notice.

For and On Behalf of Board of Directors Ram Bharat Managing Director

NOTICE

SMT. SARABALA GOPAL DEV a 50% Member of the SHREE AAKANSHA C.H.S. LTD., having its address as Santoshi Mata Road Navagaon, Dahisar (West) Mumbai – 400 068 and holding Fla No. 31, on 3rd Floor, in Wing- "A" of the society, died on 03/02/2018 a Mumbai without making an

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and nterest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs support of his/her/their claims objection for transfer of shares and nterest of the deceased member i the capital/property of the society no claims/objection are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital operty of the society in sucl manner as provided under the byelaws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and the interest of the deceased member is the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society/with the Secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of

For and on behalf of SHREE AAKANSHA C.H.S. LTD. Sd/-Hon. Secretary

Date: 09/02/2024

...Applicants/

...Defendants

MARGO FINANCE LIMITED

CIN: L65910MH1991PLC080534 Regd. Office: Office: Office No. 3, Plot No. 206, Village Alte, Kumbhoj Road, Taluka: Hatkanangale, Dist. Kolhapur 416109 Maharashtra Corporate Office: 2nd Floor, 15/76, Old Rajinder Nagar, New Delhi-110060

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

ı	(Amount in lacs except EF							
ı			C	uarter Ende	ed	Nine Mon	Year Ended	
ı	Sr. No.	Particulars	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023
	140.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
ı	1	Total income from operations	7.73	44.54	8.16	62.59	46.44	59.77
ı	2	Net Profit / (Loss) before Tax	(3.28)	28.92	(58.37)	32.72	(41.99)	(35.32)
ı	3	Net Profit / (Loss) after Tax	(4.69)	19.05	(72.44)	21.48	(58.74)	(57.32)
ı	4	Total Comprehensive Income	3,991.42	954.70	(118.46)	9,089.13	(892.69)	(1,846.93)
ı	5	Paid up Equity Share Capital	457.00	457.00	457.00	457.00	457.00	457.00
	6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	_	_	-	-	-	5,365.28
	7	Earnings per Share (of ₹ 10/- each) Basic and Diluted (Not Annualised)	(0.10)	0.42	(1.59)	0.47	(1.29)	(1.25)

Notes: The above is an extract of the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December 8th February 2024, subjected to limited review by the Statutory Auditors of the Company and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid financial results are available on the website of the Company www.margofinance.com and can also be accessed at the website of Stock Exchange at www.bseindia.com.

for MARGO FINANCE LIMITED

Anil Kumar Jain Place: Mumbai Chairman DIN: 00086106 Date: 08.02.2024

HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

Regd(O): Office No.142, First Floor, Evershine Mall PCS Ltd, Link Road, Mind Space, Malad (West), Mumbai: 400064 Email: hitkit.global@gmail.com. Website: www.hitkitglobal.com CIN:L70100MH1988PLC049929

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 3RD QUARTER & NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2023

Quarter Ended

(Rupees in Lakhs	. ,
Nine Months Ended	Year Ended

PARTICULARS	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Revenue from Operations	6.97	6.78	4.76	20.41	21.97	26.67
Other Income	3.28	6.34	2.88	12.39	9.28	26.42
Total Revenue	10.25	13.12	7.64	32.80	31.25	53.09
Expenses:				0.00	0.00	
a) Cost of material consumed	-	-	-	-	-	
b) Purchase of stock-in-trade	6.06	5.94	3.77	17.89	15.70	19.58
c) Changes in Inventories of Finished Goods,						
Work-in-Progress and Stock-in-Trade	-	-	-	-	-	
d) Employee benefit expenses	0.67	0.77	0.79	2.24	2.56	3.38
e) Finance Costs	-	0.15	-	0.15	0.00	-
f) Depreciation and amortization expenses	-		-	0.00	0.00	-
g) Other Expenses	3.27	5.92	5.51	11.49	15.61	29.60
Total Expenses	10.01	12.78	10.08	31.77	33.87	52.56
Profit (+)/Loss (-) before Exceptional items and tax	0.24	0.33	-2.44	1.03	-2.61	0.52
Exceptional Items	-	-15.76	-	-15.76	-	
Profit (+)/Loss (-) before tax	0.24	-15.43	-2.44	-14.73	-2.61	0.52
Income Tax Expenses			-			
1) Current Tax	0.06	-	-	-	-	
2) Deffered Tax	-	-	-	-	-	0.13
Total Tax Expenses/ (Income)	0.06	-	-	-	-	0.13
Profit (+)/Loss (-) for the period	0.18	-15.43	-2.44	-14.73	-2.61	0.39
Other Comprehensive Income (after tax)	-	-	-	-		
Total Comprehensive Income for the period	0.18	-15.43	-2.44	-14.73	-2.61	0.39
Earnings per equity share (Face Value Rs. 2) (Not annualised)				-	-	
Basic Earning per share	0.0005	(0.0417)	(0.0066)	(0.0398)	(0.0071)	0.0011
Diluted Earning per share	0.0005	(0.0417)	(0.0066)	(0.0398)	(0.0071)	0.0011
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- Each)	740.00	740.00	740.00	740.00	740.00	740.00

Notes

- 1) The Unaudited financial results for the quarter & nine months ended 31st December . 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 8th February 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results
- accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- other separate reportable segment as defined by IND AS 108- "Operating Segment"
- 4) The figures for the previous period have been regrouped and/or rectassified wherever necessary

Kamal Agrawa Chairman/ Managing Director Din No: 07646000

Hon, Secretary Madhushree CHSL,Off Aarey Road, Place : MUMRAI Goregaon East, Mumbai 400063

GANDHI SPECIAL TUBES LTD (CIN-L27104MH1985PLC036004)

Regd. Office: 201-204, Plaza, 2nd Floor, 55, Hughes Road, Next to Dharam Palace, Mumbai- 400 007. Tel.: 91-22-2363 4179 / 2363 4183 / 2363 5042 Email: complianceofficer@gandhitubes.com • Website: www.gandhispecialtubes.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023. (* In Lakhs except EPS)

		QUARTER ENDED	NINE MONTH ENDED	QUARTER ENDED
Sr. No.	PARTICULARS	31/12/2023 (UNAUDITED)	31/12/2023 (UNAUDITED)	31/12/2022 (UNAUDITED)
1	Total Income from Operations (net)	4,417.39	14,103.54	3,858.96
2	Net Profit(+)/Loss(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,761.69	5,556.61	1,273.73
3	Net Profit(+)/Loss(-) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,761.69	5,556.61	1,273.73
4	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,320.78	4,222.22	956.28
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	1,320.02	4,226.37	960.76
6	Equity Share Capital	607.60	607.60	607.60
7	Earnings Per Share (EPS) (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	10.87	34.75	7.87

Notes:

- 1 The above unaudited financial results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 7, 2024. The statutory auditors have carried out a limited review of these results.
- 2 Figures for the previous periods have been regrouped and / or rearranged and / or reclassified wherever necessary to make them comparable with those of current periods.
- 3 The Company has only one reportable segment in terms of Ind AS 108. 4 The above is an extract of the detailed unaudited financial results for the quarter and nine month ended 31st December, 2023 filed with the Stock
- Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for quarter and nine months ended are available on the Stock Exchanges websites at www.nseindia.com. www.bseindia.com and on the company's website www.gandhispecialtubes.com

Dated: 7 February, 2024

For Gandhi Special Tubes Limited Manhar Gandhi Chairman & Managing Director

2) The aforesaid unaudited financial results for the quarter and nine months ended 31st December , 2023 has been prepared in

3) The Company is primarly engaged in the' Retail Business' and all other activites revolving around the same. As such there is no

By order of the Board of Directors For Hit Kit Global Solutions Limited

Place: Mumbai Date: 08.02.2024

महालक्ष्मी सिमलेस लिमिटेड पाईपनगर (सुकेली) व्हाया नागोठाणे, तालुका रोहा, जि. रायगड, महाराष्ट्र-४०२१२६. संपलेले ३ महिने संपलेले ९ महिने ३१ डिसें.,-२०२३ ३१ डिसें.,-२०२२ ३१ डिसें.,-२०२३ (खालील टीपा बघा) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ४७.३३ ४६.९९ नर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा (१४०.८५) nलावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) २.९८ ७.३१ (१४०३८) (अनन्य साधारण बाबीनंतर) नभाग भांडवल (रु. १०/- प्रती समभाग) 42८.88 4२८.१४ प्रती समभाग प्राप्ती ०.०६ 0.88 (२.७५) (१) मूलभूत 0.08 0.88 (२.७५)

टीपः वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३: अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमार्ह नेष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (युआरएल ऑफ फायलींग) वर उपल महालक्ष्मी सिमलेस लि. साठी

विवेक जालन व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००११४७९५) दिनांक:०८/०२/२०२४

मोदी'ज नवनिर्माण लिमिटेड MODIS

सीआयएन: यु४५२०३एमएच२०२२पीएलसी३७७९३९ नोंदणीकृत कार्यालय: दकान क्र. १, रश्मी हाईटस, एम. जी. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७ । द्.क्र.: +९१ ९८१९ ९८९१००

वेबसाईट: www.modisnirman.com । ई मेल: info@modisnirman.com

विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेसाठी शुध्दिपत्र

मोदीज नवनिर्माण लिमिटेड ("कंपनी") च्या भागधारकांची एक विशेष सर्वसाधारण सभा **(''ईजीएम''**) शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दुकान क्र. ०१, रश्मी हाईटस, एम. जी. रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०००६७ येथे होणार आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम सह वाचता निगम व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेली सर्क्यूलर्सच्या अनुपालनात २३ जानेवारी, २०१४ दिनांकित ईजीएमची सूचना (**ईजीएम सूचना**) कंपनीच्या भागधारकांना पाठवली आहे. ईजीएम सूचनेतील खालील माहिती कंपनीच्या सर्व भागधारकांना ह्या शुध्दिपत्रकामार्फत याद्वारे अधिसूचित करण्यात येते.

 बाब क्र. ३ च्या स्पष्टीकरणात्मक निवेदनाच्या मुद्दा क्र. १३ मधील इश्शयु नंतर धारणाच्या टक्केवारीत बदल

कंपनीकडून ७८ व्या वाटपग्राही श्री. अश्विन सोजपूर कर्नीया यांच्या इश्श्यु नंतर धारणाची टक्केवारी ०.००४% पासून ०.०१२५% अशी सुधारण्यात येते. बाब क्र. ४ च्या स्पष्टीकरणात्मक निवेदनाच्या मुद्दा क्र. १३ मधील इश्श्युनंतर

धारणाच्या टक्केवारीत बदल कंपनी १ ले वाटपग्राही श्री. दिनेश मोदी यांची इश्श्यु नंतर धारणाची टक्केवारी ३०.७८ आणि २ ऱ्या वाटपग्राही सौ. रश्मी मोदी यांची १७.५९ अशी सुधारत आहे.

ह्या तारखेस आणि पासून ईजीएमची सूचना नेहमी ह्या शुध्दिपत्रासह वाचावी. ह्या शुध्दिपत्रात वर्णन केलेल्या खेरीज ईजीएमची सूचना आणि त्यास जोडलेले स्पष्टीकरणात्मक निवेदन यांचा अन्य सर्व मजकर न बदलता आहे तसाच राहील, शध्दिपत्राची प्रत कंपनीची वेबसाईट www.modisnirman.com वर आणि स्टॉक एक्सचेंजसची वेबसाईट (www.bseindia.com) वर अपलोड केली जात आहे. संचालक मंडळाच्या आदेशावरून

मोदीज नवनिर्माण लिमिटेडसाठी सही/-सौ. निशी मोदी

13.2 mm (2/2)

ठिकाण : मुंबई

दिनांक : ८ फेब्रुवारी, २०२४

दिनांक: ९ फेब्रुवारी, २०२४ ठिकाण: मुंबई

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी एसीएच - ६८२१२

कब्जा सूचना

ज्याअर्थी, जना स्मॉल फायनान्स ब<mark>ँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड</mark> अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२० अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २०२० चे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तीच्या आधार कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रकमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याजाच्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून **६० दिवसांत** चुकती करण्यासाठी **मागणी सूचना**

अ. क्र.	कथा इत.	कजदार/सह- कर्जदार/ हमीदार/गहाणदार	सूचना दिनांक/ थकीत देय (रु.)	ादनाक/वळ आणि कब्जा प्रकार				
?	४७६०९४४००००४३४	 लक्ष्मीशंकर रामधर तिवारी दीपक तिवारी भावित्री सावित्री लक्ष्मीशंकर तिवारी 	०६/१२/२०२३ रू. १२,७३,२३८.०९ (रूपये बारा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे अडतीस आणि पैसे नऊ मात्र) ०४/१२/२०२३ आणि त्यावरील व्याज	तारीख: ०७.०२.२०२४ वोळ दु. ०३.४० वा. सांकेतिक कब्जा				
	तारण मत्तेचे वर्णन : दुकान क्र. १, दिनकर प्लाझा, तळ मजला, खडेगोळवली, सर्व्हे क्र. २९,							

हिस्सा क्र. २बी, ता. कल्याण - ४२१००४, जि. ठाणे येथे स्थित स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. मोजमापित २४.४२ चौ. मीटर चटई क्षेत्र आणि सीमाबद्धता: पूर्वेला: इमारत

	पश्चिमेला: गावचा रस्ता, उत्तरेला: गाव, दक्षिणेला: आतील रस्ता.								
2	४५६७९४२०००००४३	१) स्वप्निल संतोष	१६/११/२०२३	तारीख:					
	आणि	गवई	रू. ६,३४,५७३.५०	0८.0२.२०२४					
	४७६१९४३००००५९०	२) ज्योती गवई	(रूपये सहा लाख चौतीस	वोळ					
			हजार पाचशे त्र्याहत्तर	दु. ०३.३० वा.					
			आणि पैसे पन्नास मात्र)	सांकेतिक					
			१३/११/२०२३ आणि	कब्जा					
	त्यावरील व्याज								
	तारण मत्तेचे वर्णन : फ्लॅ	टक्र. २०१, २रा मजला	, डी विंग, गोकुळधाम रेसिडेन्स	ो, नेरळ विद्यामंदिर					

नेरळ पूर्व, ता. कर्जत, जि. ठाणे - ४१०१०१ असलेल्या मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. ज्यासुर्धी वरीत् नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गृहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कस्र् जारी कर्ला आहे.

वरील नमुद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, जना स्मॉल **फायनान्स बँक लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदार भाणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येते की. उपरोक्त मिळकती/तारण मत्तेसह कोणताई व्यवहार करू नये. सदर मिळकती/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा जना स्मॉल फायनान्स **बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल.

सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण : ठाणे जना स्मॉल फायनान्य बँक लिमिटेड करिता दिनांक : ०९.०२.२०२४

जना स्मॉल फायनान्स बॅक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि बंगळुरू - ५६००७१. <u>शाखा कार्यालय</u>: दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट ग्लॅडिस अल्वेरस रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४००६१०

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण कॉम्युएज इन्फोकॉम लिमिटेडसाठी मंबई येथे कॉम्यटर पेरिफेरल्स वितरणा

(-	(इन्सॉल्वन्सी अँड बॅकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रसिस फॉर कॉपोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स. २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए च्या सब−रेग्युलेशन(१) अन्वये)						
	रखुलरान्स, रण्डद च्या रखुलरान ३६ए च्या सब-रखुलरान(१) अन्वय) संबंधित तपशिल						
-	१. पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत कॉर्पोरेट कॉम्युएज इन्फोकॉम लिमिटेड						
۲٠.	पन/साआवएन/एलएलपा न. सहात कापारट कर्जदारांचे नाव	काम्बुएज इन्फाकाम ।लामटड (सीआयएन क्र. – एल९९९९९एमएच १९९९पीएसी१३५९१४)					
٦.	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र. ३०९ ए टु झेड					
	114.11.20 30.41(1)4.41 (1)	इंडिस्ट्रियल इस्टेर, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ (पूर्वीचा नॉर्यणीकृत पत्ता : डीहर्०१/६०२ आणि जी-६०१/६०२, लोटस कॉपीर्ट पार्क, स्टील कंपाऊंड, बेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३)					
₹.	वेबसाईटची युआरएल	https://www.compuageindia.com/					
8.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील	वित्तीय वर्ष २०२१-२०२२ साठीच्या उपलब्ध लेखापरीक्षित वित्तीय स्टेटमेंटस् तुसार स्थावर संपत्तीमधील गुतवपूकीचा तपरावित खालीलप्रप्राणे. २. ३ निवासी फ्लॅट्स (फ्लॅट क्र. ५०२, १३०२ आणि २००२) हे रहेजा रिजवुड को-ऑपरेटिव्ह हार्जर्सिण ग्रा. लि., रहेजा रिजवुड, मुंबई (क्षेत्र – प्रत्येक मिळकतीसाठी वापरण्यास योग्य कार्पेट एरियाच्या एकूण १५९.११ ची.मी.) २. कार्यालव येथे डी-६०१/६०२ आणि जी-६०१/६०२, लोटस कॉपरेट पार्क, स्टील कंपांजंड, वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे, गोरंगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३ (क्षेत्र – प्रत्येक कार्यालय मिळकतीसाठी वापरण्यास योग्य कार्पेट एरियाच्या एकूण २७० ची.मी.)					
ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	लागू नाही					
ξ.	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य	लागू नाही					
७.	कर्मचारी/कामगारांची संख्या	Ę					
٤.	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूर्चीसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध	तपत्रीताकरिता कृपया <u>cirp.compuage@ancoraa.com</u> वर संपर्क साघा.					
٩.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	निराकरण योजनाच्या सादरीकरणाकरीता स्वारस्याच्या अभिव्यक्तीच्या सविस्तर निमंत्रणात पात्रता निकष उपलब्ध आहेत. पुढील तपशीलासाठी कृपया <u>cirp.compuage@ancoraa.com</u> वर संपर्क साधा.					
१०.	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख	१७ जानेवारी, २०२४ (मूळ) १६ फेब्रुवारी, २०२४ (वाढविलेली)					
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	२७ जानेवारी, २०२४(मूळ) २ १ फेब्रुवारी, २०२४ (वाढविलेली)					
१२.	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करण्यासाठी अंतिम तारीख	०१ फेब्रुवारी, २०२४(मूळ) २४ फेब्रुवारी, २०२४ (वाढविलेली)					
१३.	संभाव्य निराकरण अर्जदारांची अंतिम सूची जारी करण्याची तारीख	११ फेब्रुवारी, २०२४(मूळ) २६ फेब्रुवारी, २०२४ (वाढविलेली)					
१४.	माहिती ज्ञाप्ती, इर्व्हल्युशन मॅट्रीक्स आणि संभाव्य निराकरण अर्जाच्या निराकरण योजना करीता विनंतीच्या जारीची तारिख	१६ फेब्रुवारी, २०२४(मूळ) २८ फेब्रुवारी, २०२४ (वाढविलेली)					
१५.	निराकरण योजनाच्या सादरीकरणाकरीता अंतिम तारिख	१७ मार्च, २०२४(मूळ) २९ मार्च, २०२४ (वाढविलेली)					
१६.	ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-मेल	cirp.compuage@ancoraa.com					
टीप:	टीप: जानेवारी २७, २०२४ रोजीस जारी प्रस्तावीत अर्जदारांची तात्पूरती सूची मध्ये दर्शविलेले पात्र प्रस्तावीत रिझोल्युशन						

दिनांक : ०९.०२.२०२४

सही / - अरुण कप अंतरिम रिझॉल्युशन प्रोफेशनल कॉम्यएज इन्फोकॉम लिमिटेडच्या प्रकणा

Place : Mumbai

Date: 8th February 2024

आयबीबीआय नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००३/आयपी-एन०००३०/२०१७-२०१८/१०२३ आयबीबीआय नोंदणीकत पत्ता : जी-६०१, आर्मी को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, सेक्टर - ०९, नेरूळ (पूर्व), नवी मुंबई , महाराष्ट्र ४००७०६

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०३ नोंदणीकृत कार्यालयः ३०१ व ३०२, ३ रा मजला, पेनिनसुला हाइट्स ,सी डी बर्फिवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८. फोन: (९१-२२) २६७३ १७७९ ● फॅक्स (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेल: <u>speedagecommercial@gmail.com</u> ● वेबसाईट: <u>www.speedagecommercials.in</u>

		ात) (प्रति शेअर प्राप्ती सोड्		
अनु.		संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही
બ ગુ.	तपशिल	38-88-8083	38-88-8083	38-85-505
क्र.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	१३२.६१	१,५८४.००	८५.१५
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,			
	असाधारण बाबींपुर्वी)	१२९.५४	१,५७१.३९	८१.७५
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,			
	असाधारण बार्बीनंतर)	१२९.५४	१,५७१.३९	८१.७५
٧.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर,			
	असाधारण बाबींनंतर)	९६.४०	१,१७५.१३	६१.२१
۷.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा			
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१,८००.८४	५,८८०.१४	(७१९.७६)
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	96.00	96.00	96.00
७.	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव			
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	-
۷.	प्रति भाग मिळकत (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक)			
	मुलभुत आणि सौम्यिकृत	9.28	११९.९१	६. २५

. वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लेजर रिक्वायर्मेट्स्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३१डिसेंबर २०२३ रोजी संपलेली दुसरी तिमाही अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व सहामाही च्या अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (<u>www.bentleycommercialent.net</u>) वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com</u>) वर उपलब्ध आहेत

. हिशेब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनयम, २०१३ च्या कुलम् १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यानुसार बनवले आहे.

> स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड करित आदित्य संतोष श्रीवास्तव (डीआयएन: ०७२<u>५०८६५)</u>

शेरेटन प्रॉपटीज ॲड फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल४५२०२एमएच१९८५पीएलसी०३६९२० नोंदणीकृत कार्यालयः ३०१ व ३०२, ३ रा मजला, पेनिनसुला हाइट्स ,सी डी बर्फिवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८. फोन: (९१-२२) २६७३ १७७९ • फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेल: sheratonproperties@gmail.com • वेबसाईट: www.sheratonproperties.ir

ع و المراتب و مراتب و المراتب و المراتب

	(₹ लाखात) (प्रति शेअर प्राप					
		संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही		
अनु.	तपशिल	38-88-8083	38-88-8083	38-88-8083		
क्र.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित		
₹.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	१८३.६९	२,२३७.८७	११८.३४		
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,					
	असाधारण बार्बीपुर्वी)	१७९.७७	२,२२३.७२	११४.६०		
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,					
	असाधारण बाबींनंतर)	१७९.७७	२,२२३.७२	११४.६०		
٧.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर,					
	असाधारण बाबींनंतर)	१३४.६५	१,६६४.१४	८५.७८		
۷.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा					
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२,४७८.६२	८,१७९.४७	(१,०१४.४१)		
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य '१०/- प्रत्येकी)	१२०.००	१२०.००	१२०.००		
9.	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव					
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	-		
٤.	प्रति भाग मिळकत (प्रत्येकी '१०/-) (अवार्षिक)					
	मुलभूत आणि सौम्यिकृत	११.२२	१३८.६८	७.१५		

पा. . वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लेजर रिक्वायमेँट्स्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३१डिसेंबर २०२३ रोजी संपलेली दुसरी तिमाही अलेखापरीक्षित वित्तय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व सहामाही च्या अलेखापरीक्षित् आर्थिक निष्कर्णांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (<u>www.bentleycommercialent.net</u>)वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.<u>bseindia.com</u>) वर उपलब्ध आहेत

. हिशेब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, नाय्या दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यानुसार बनवले आहे.

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेड करित

(डीआयएन: ०७२५०८६५)

आदित्य संतोष श्रीवास्तव ठिकाण : मुंबई दिनांक : ८ फेब्रुवारी, २०२४ (डीआयएन: ०७२५०८६५)

बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५३९६ नोंदणीकृत कार्यालय: ३०१ अणि ३०२, ३ रा मजला, पेनिनसुला हाइट्स ,सी. डी. बर्फिवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८. फोनः (११-२२) २६७३ १७७९ • फॅक्सः (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेलः <u>bentleycommercial@gmail.com</u> • वेबसाईटः <u>www.bentleycommercialent.net</u>

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिसरी तिमाही आणि नऊमाहीसाठी अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (₹ लाखात) (प्रति शेअर प्राप्ती सोडून) संपलेली नऊमाही संपलेली तिमाही अनु. तपशिल 38-82-2023 38-82-2023 38-82-2022 अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, असाधारण बाबींपुर्वी) १३६.३६ १,६५८.१० ८६.३३ कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, असाधारण बाबींनंतर) ८६.३३

कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर, असाधारण बाबींनतंर) १०२.१६ १,२४०.८७ ६४.६० . कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) १,८८८.९३ ६,१९९.६७ (७७१.४९) भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी) ९९.६० ९९.६० ९९.६० र्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे) प्रति भाग मिळकत (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक) ۷. मुलभूत आणि सौम्यिकृत

वरिल माहिती सेबी (लिसिटंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये साद अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्णांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (<u>www.bentleycommercialent.net</u>)वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com</u>) वर उपलब्ध आहेत.

२. हिशेब तपासनीसांच्या समितीने वरील निष्काषीचे परिक्षण, त्याच्या दिनांक ८ फेबुबारी २,०१४ रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यानुसार बनवले आहे.

बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेड करित आदित्य संतोष श्रीवास्तव

दिनांक : ८ फेब्रुवारी, २०२४

ठिकाण : मुंबई

Abhinav Capital Services Limited

B-709, Express Zone, Western Express Highway, Opp Adani Electricity, Malad (East), Mumbai-400097 CIN: L65990MH1994PLC083603 ed Financial Results for the Nine Month Ended 31.12.2023

	(₹ In Lakhs							
Sr.		Quart	er ended	Nine Mon	Year ended			
No.	Particulars	31-12-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31.03.2023		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total income From Operations	334.71	88.04	1,298.14	1,090.53	1,324.28		
2	Net profit/(loss) for the period (before tax,							
	Exceptional And /or Extraordinary Item)	212.24	69.32	995.17	998.72	1,216.31		
3	Net profit/(loss) for the period before Tax							
	(After Exceptional and /or Extraordinary Item)	212.24	69.32	995.17	998.72	1,216.31		
4	Net profit/(loss) for the period After Tax							
	(After Exceptional and /or Extraordinary Items)	161.91	45.81	844.41	807.97	968.24		
5	Total comprehensive income for the period							
	{Comprising Profit /(Loss) for the period							
	(After Tax)and Other Comprehensive Income							
	(After Tax)}	913.59	118.30	958.47	511.18	422.35		
6	Paid up Equity Share Capital	692.46	692.46	692.46	692.46	692.46		
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	5,239.63	3,545.86	5,239.63	3,545.86	3,839.94		
8	Other Comprehensive income	1,911.35	1,566.68	1,911.35	1,566.68	1,508.15		
9	Networth	7,843.44	5,805.00	7,843.44	5,805.00	6,040.56		
10	Paid up Debt capital /Outstanding Debt	3,840.90	235.30	3,840.90	235.30	0.24		
11	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL	NIL	NIL	NIL		
12	Debt equity Ratio	5.55	0.34	5.55	0.34	0.00		
13	Earning Per Share (of Rs. 10/- Each)							
	(for continuing and Discontinued Operations)-							
	1. Basic (In Rs.)	2.34	0.66	12.19	11.67	13.98		
	2. Diluted (In Rs.)	2.34	0.66	12.19	11.67	13.98		
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA		
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA		
16	Debt Service Coverage Ratio	0.26	4.39	0.26	4.39	5,005.40		
17	Interest Service Coverage Ratio	5.35	25.38	5.35	25.38	26.09		
	Note: 1) The chara Hagudited Financial Deculte were reviewed & contraved at the meeting of the Deceder Directors held as 2th							

1) The above Unaudited Financial Results were reviewed & approved at the meeting of the Board of Directors held on ,8th February 2024 and subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.

2) The Company does not have more than one activity hence segment wise reporting is not separately given, as per the Accounting Standard on Segment Reporting (IND AS-108)

3) Status of investor grievances - opening -0, received during the quarter -0, grievances reddressed - 0, pending- 0.

4) All the above data are in lakhs, except the details of EPS, No. of Shares, and Percentage of Shareholding.

 $Figures for the previous periods \ have \ been \ regrouped/rearranged\ , wherever \ necessary\ to\ conform\ with\ the\ current\ period.$ The figures for the quarter ended 31 December 2023 are the balancing figures between reviewed figures in respect of the Nine

Month ended 31 December 2023 and the reviewed figures for the quarter ended 30 Sep 2023. 7) Unaudited Financial Ratios for Quarter Ended December 2023:

CRAR 2.73 %, CRAR-Tier I Capital (%) 2.67%, CRAR-Tier II Capital (%) -0.07 %

By Order of the Board For Abhinav Capital Services Ltd.

Chetan Karia Chairperson DIN No : 00015113

मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ओनिडा हाऊस, जी - १, एम.आय.डी.सी., महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. सीआयएन क्र. : L32300MH1981PLC023637 वेबसाइट : www.onida.com

दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रक्कम रु.					म रु. लाखांत		
	तिमार्ह	तिमाहीअखेर		नऊमाहीअखेर		वर्षअखेर	
तपशील	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	38.87.7077	38.03.202	
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
परिचालनातून एकूण उत्पन्न	२९,५०२	१९,६०४	२७,२९२	६७,७०२	८८,७५१	१,११,२६१	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१५५	(६४३)	(२५६)	(१,११०)	(५१५)	(१,२४७	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	१५५	(६४३)	(२५६)	(१,११०)	(५१५)	(१,२४७	
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१५५	(६४३)	(२५६)	(१,११०)	(५१५)	(१,२४७	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	१५७	(६४२)	(२६१)	(१,१०५)	(५२९)	(१,२४०	
प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-)	२,३११	२,३११	२,३११	२,३११	२,३११	२,३१	
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)						१६,७७	
उत्पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)							
मूलभूत	0.06	(٥.२८)	(०.११)	(১४.०)	(0.22)	(०.५४	
सौम्यीकृत	0.06	(०.२८)	(०.११)	(১४.०)	(0.22)	(0.48	

मिकं डलेक्टॉनिक्स लिमिटेड करिता

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०००२६६६४

जी. एल. मीरचंदानी

VASTU FINSERVE

INDIA PRIVATE LIMITED

Registered Office : 203/204,"A" Wing, 2nd Floor, Navbharat Estates, Zakaria Bunder Road, Sewri (West), Mumbai 400 015. CIN: U65990MH2018PTC314935 Tel:022 2419 0911 | Website: www.vastufinserve.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS **ENDED DECEMBER 31, 2023** Nine Months Quarter ended Quarter ended Year ended Ended 31.12.2022 **Particulars** 31.12.2023 31.03.2023 31.12.2023 No (Audited) (Audited) (Audited) Total Income from Operations 6,655.00 2,094.69 16,590.19 8.078.20 Net Profit / (Loss) for the period (before Tax. 1,297.00 146.21 2,727.08 Exceptional and/or Extraordinary items) 868.66 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 1,297.00 146.21 2.727.08 868.66 Net Profit / (Loss) for the period after tax (after 123.11 2,455.25 1,105.12 Exceptional and/or Extraordinary items) 855.12 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 845.73 127.02 2.448.67 1,102.68 13,373.23 13,373.23 11,861.06 10.196.33 6 Paid-up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves) 3 433 81 438.36 3.433.81 985.14 Securities Premium Account 26,625,56 9,803.67 26,625.56 18,137,73 43,432.60 9 Net Worth 43,432.60 20,438.35 30,983.93 10 Paid up Debt Capital/Outstanding Debt 1,21,290.48 1,21,290.48 42,495.56 70,666.68 11 Outstanding redeemable preference shares 12 Debt Equity Ratio 2.79 2.08 2.79 2.28 Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) 0.63 0.13 1.94 Basic EPS (in ₹) 1.11 Diluted EPS (in ₹) 0.63 0.13 1.94 1.11 14 Capital Redemption Reserve N.A. N.A. N.A. N.A. 15 Debenture Redemption Reserve N.A. N.A. N.A. N.A 16 Debt Service Coverage Ratio N.A. N.A. N.A. N.A.

7 Interest Service Coverage Ratio

a) The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended financial results filed with the BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended financial results are available on the websites of BSE Limited and the Company at www.bseindia.com and www.vastufinserve.com respectively.

N.A.

N.A.

o) For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed at www.bseindia.com The additional disclosures applicable to the Company under regulation 52(4) of SEBI LODR are stated below

		Ratio		
Sr. No.	Particulars Particulars	Quarter ended December 31, 2023	Nine Months ended December 31, 2023	
1	Total debts to total assets	N.A.	71.23%	
2	Operating margin (%)	19.49%	16.44%	
3	Net profit margin (%)	12.84%	14.72%	
4	Gross NPA (%)	N.A.	2.10%	
5	Net NPA (%)	N.A.	1.06%	
6	Liquidity Coverage Ratio	N.A.	614.02%	
7	Provision Coverage Ratio	N.A.	96.73%	
8	Security Cover (Debt) (No. of Times)	N.A.	1.12	

c) Figures of the previous period have been regrouped/reclassified wherever necessary to conform to current period's classification / disclosure

For Vastu Finserve India Private Limited Sandeep Menon

Place: Mumbai Date: February 8, 2024

MILAN

PRECISION WIRES INDIA LIMITED CIN: L31300MH1989PLC054356 Regd. Office: Saiman House, J.A. Raul Street, Off Sayani Road,



Whole Time Directo

(DIN 02032154)

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

(₹ in Lakhs except Per Share Data)

Quarter Ended Nine Months Ended **Particulars** No 31.12.2023 30.09.2023 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Audited) Total Income from 80.483.16 82.944.18 2,43,700.97 2,25,586.56 3,05,546.95 Operations 8,128.33 Net Profit /(Loss) for the 2.495.34 2.229.81 6.325.01 6.944.46 period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 2.495.34 8.128.33 Net Profit/(Loss) for the 2.229.8 6.944.46 6.325.01 period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items) 1.804.53 5,949.31 Net Profit/(Loss) for the 1,634.68 5,093.71 4,662.58 period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive 1.876.56 1,634.68 5.165.74 4.662.58 6,168.10 Income for the period Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive ncome (after tax)] 1,786.58 1,786.58 1,786.58 **Equity Share Capital** 1,786.58 1,734.54 43,244.24 Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet Earning per Share 1.01 0.91 2.85 2.69 3.33 before Extraordinary tems) of ₹1/- each (quarterly not annualised) Earning per Share 2.85 2.69 3.33 1.01 0.91 (after Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised)

www.nseindia.com

Date: 8th February, 2024

Place: Mumbai

1 The above Results were reviewed and recommended by the Audit Committee and were taken on record and approved by the Board of Directors in their respective meeting held on 8th February, 2024

2 The Board has declared an 2nd Interim Dividend for FY 2023-24 @ ₹0.30 (30%) per equity share of ₹1 each fully paid up.

3 The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine Months result filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of results are available on the website of the Company i.e. www.precisionwires.com and on the website of stock exchanges i.e. www.bseindia.com and

> By order of the Board Milan M. Mehta

Vice-Chairman & Managing Director DIN: 00003624

Adfactors578

वित्तीय निकर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. वित्तीय निकर्षांचे संपूर्ण प्रारूप बीएसई व एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमें www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.onida.com वरही उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांची दि. ०८.०२.२०२४ रोजी पटनोंदणी करण्यात आली आहे

ठिकाण : मुंबई

F I N S E R V E

दिनांक : ०८.०२.२०२४